

बोरगाव, ता.सुरगाणा, जि.नाशिक येथील
आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या
इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास
प्रशासकीय मान्यता देणेबाबत..


महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक : आवगृ-२०१२/प्र.क्र.५४/ का. १२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ३ एप्रिल, २०१२.

व्याख्या :- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक शाआवबां २०१०/प्र.क्र.३२/का.८(२),
दिनांक २०.१.२०१२.

व्याख्या :- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उपरोक्त पत्रान्वये सादर केलेल्या बोरगाव, ता.सुरगाणा,
जि.नाशिक येथील ७५ क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठीच्या
अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :- आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह बोरगाव, ता.सुरगाणा, जि.नाशिक (७५ क्षमता) या वसतीगृहाच्या
इमारतीचे बांधकाम करण्यासाठी रुपये १,४४,४८,५३७/- (अक्षरी रुपये एक कोटी चव्वेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार
पाचशे सवतीस फक्त) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत

- १) सादर बांधकामाची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.
 - २) मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेऊनच बांधकाम सुरु करावे
व शासनपत्र क्र. शाआशा-२०१०/प्र.क्र.२०७/का.१२ दि.७.४.२०११ अन्वये घोषित केलेल्या
Type-plan नुसार बांधकाम करण्यात यावे.
 - ३) इमारत बांधकाम सुरु करण्यापूर्वी बांधकामासाठी आवश्यक असलेली जमीन विभागाच्या ताब्यात
असण्याची खात्री करण्यात यावी.
 - ४) ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतुदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करूनच
काम हाती घ्यावे.
 - ५) सादर वसतिगृहाच्या बांधकामाची प्रगती दर्शविणारी डिजीटल छायाचित्रे दर महिन्याच्या १० तारखे-
पूर्वी tddcamp@gmail.com या Email Id वर शासनास दरमहा पाठविण्याची जबाबदारी
अधिक अधिक अभिरंता, नाशिक व अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची राहिल.
 - ६) सादर बांधकामाचा खर्च मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.
- सादर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १४६/इमारत-२, दिनांक
२०.३.२०१२ अन्वये प्राप्त सहमतीनुसार आणि शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक-विअप्र- १०.०८/प्र.क्र.७०/२००८/
नियम, दिनांक १५.५.२००९ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय
विभागांना प्रत्यार्पित केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
- सादर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात
यासाठी असून त्याचा संगणक सांकेतांक २०१२०४०३०६५१३३४३३००१ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(डॉ. रमेशचंद्र सागर)
प्रधान सचिव

प्रति,

महासंचालक (लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
मुख्य अभियंता, नाशिक.
जिल्हाधिकारी, नाशिक.
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक.
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, (उत्तर) नाशिक.
निरन्हा कोषागार अधिकारी, नाशिक.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण, जि.नाशिक.
सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सुरगाणा, नाशिक.
रूढ सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
आदिवासी विकास विभाग, (कार्यासन ६), मंत्रालय, मुंबई.
बिदाड नरसी (का १२)